



श्री.जयद्विप डाकरे सर श्री.प्रविण डाकरे सर



गुरुमाऊली  
एक शैक्षणिक व्यासपीठ


Subscribe

इयत्ता - सहावी (27 जून) विषय - कला

Subscribe

## चित्र रेखाटन व रंगभरण

खालील चित्र वहीत काढा व आकर्षक रंग भरा.



तुमच्या आवडीचे आणखी कोणतेही एक चित्र काढा.

# डिजिटल परिपाठ

घटकापुढील बटणाला क्लिक करून डिजिटल परिपाठ ऐका.

| घटक                               | लिंक                       |
|-----------------------------------|----------------------------|
| राष्ट्रगीत Mp3 व कराओके           | <a href="#">Click Here</a> |
| मराठी प्रतिजा Mp3                 | <a href="#">Click Here</a> |
| मराठी प्रतिजा Mp3 – मागून म्हणा   | <a href="#">Click Here</a> |
| हिंदी प्रतिजा Mp3                 | <a href="#">Click Here</a> |
| हिंदी प्रतिजा Mp3 – मागून म्हणा   | <a href="#">Click Here</a> |
| इंग्रजी प्रतिजा Mp3               | <a href="#">Click Here</a> |
| इंग्रजी प्रतिजा Mp3 – मागून म्हणा | <a href="#">Click Here</a> |
| प्रार्थना : आई देवाजीची माया      | <a href="#">Click Here</a> |
| प्रार्थना : राहू दे अशीच देवा     | <a href="#">Click Here</a> |
| प्रार्थना : नमस्कार माझा          | <a href="#">Click Here</a> |
| प्रार्थना : जय जय प्रथमेशा        | <a href="#">Click Here</a> |
| समूहगीत : आनंदाचे गाणे            | <a href="#">Click Here</a> |
| समूहगीत : धोय धोय पाऊस            | <a href="#">Click Here</a> |
| समूहगीत : आली पाऊ शाळेली          | <a href="#">Click Here</a> |
| समूहगीत : रिमझिम रिमझिम           | <a href="#">Click Here</a> |
| समूहगीत : हिमालयाशी सांगती नाते   | <a href="#">Click Here</a> |



# माझी कलाकृती - भाग 1

सादरीकरण : लेखिका मा. सौ. अंजली अत्रे



इयत्ता - सहावी विषय - कार्यानुभव

या पावसाळ्यात संकल्प करू,  
प्रत्येकाने एक तरी झाड लावू ...!



यावर्षी तुम्ही झाड लावले आहे का?

झाड लावले नसल्यास तुमच्या नातलगांबरोबर एक तरी झाड तुमच्या परिसरात लावा बरं का ..!

झाडांचे फायदे तुम्हाला पहायचे आहेत का? खालील स्वलिखित, स्वनिर्मित आमचे गीत तुम्हाला नक्कीच आवडेल.



झाडांचे आपल्याला अनेक उपयोग आहेत. तुझ्या घरच्यांकडून माहिती घे. लक्षात ठेव.

## कागदकाम


कार्यानुभव अंतर्गत खाली विविध उपक्रम दिलेले आहेत. सराव म्हणून व्हिडीओ खाली दिलेले आहेत. त्याचा अभ्यास करावा.

|                                     |                             |
|-------------------------------------|-----------------------------|
| कागदापासून विमान तयार करणे          | <a href="#">Watch Video</a> |
| कागदापासून होडी (नाव) तयार करणे     | <a href="#">Watch Video</a> |
| कागदापासून सुंदर फुलपाखरू तयार करणे | <a href="#">Watch Video</a> |
| कागदापासून बेडूक तयार करणे          | <a href="#">Watch Video</a> |
| कागदापासून पिशवी तयार करणे          | <a href="#">Watch Video</a> |
| कागदापासून लिफाफा तयार करणे         | <a href="#">Watch Video</a> |

# सूर्यनमस्कार

## नियमित व्यायाम करणे - सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार कसा घालावा, यासंबंधी चित्रकृती क्रमानुसात दिलेल्या आहेत. त्यानुसार दररोज सकाळी कृती करा.



## मला बनायचंय कोरोना फायटर

सध्या जगभर कोरोना रोगानं थैमान घातलेले असून विद्यार्थ्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढावी, आरोग्य संपन्न रहावे यासाठी आम्ही 'मला बनायचंय कोरोना फायटर' हा उपक्रम राबविला. यामध्ये प्राणायामचे प्रकार प्रत्यक्ष कृतीद्वारे सांगण्यात आले. आपण हे व्हिडीओ जरूर पहा व त्याप्रमाणे दररोज सकाळी कृती करा.



|  |                             |
|--|-----------------------------|
| <b>भाग पहिला - सूर्यनमस्कार</b>            | <a href="#">Watch Video</a> |
| <b>भाग दुसरा - प्राणायाम-कपालभाति</b>      | <a href="#">Watch Video</a> |
| <b>भाग तिसरा - प्राणायाम-चंद्रभेदी</b>     | <a href="#">Watch Video</a> |
| <b>भाग चौथा - प्राणायाम-सूर्यभेदी</b>      | <a href="#">Watch Video</a> |
| <b>भाग पाचवा - प्राणायाम-नाडीशोधन</b>      | <a href="#">Watch Video</a> |
| <b>भाग सहावा - भस्त्रिका प्राणायाम</b>     | <a href="#">Watch Video</a> |
| <b>भाग सातवा - भ्रामरी प्राणायाम</b>       | <a href="#">Watch Video</a> |
| <b>भाग आठवा - शीतली-सीत्कारी प्राणायाम</b> | <a href="#">Watch Video</a> |
| <b>भाग नववा - वशिष्ठ प्राणायाम</b>         | <a href="#">Watch Video</a> |
| <b>भाग दहावा - उज्जयी प्राणायाम</b>        | <a href="#">Watch Video</a> |

## माझा ऑनलाईन अभ्यास

ऑनलाईन टेस्ट सोडवा खालील लिंकवरून...

|                           |                           |                           |                           |                           |                           |                           |
|---------------------------|---------------------------|---------------------------|---------------------------|---------------------------|---------------------------|---------------------------|
| <b>पहिली</b>              | <b>दुसरी</b>              | <b>तिसरी</b>              | <b>चौथी</b>               | <b>पाचवी</b>              | <b>सहावी</b>              | <b>सातवी</b>              |
| <a href="#">क्लिक करा</a> | <a href="#">क्लिक करा</a> | <a href="#">क्लिक करा</a> | <a href="#">क्लिक करा</a> | <a href="#">क्लिक करा</a> | <a href="#">क्लिक करा</a> | <a href="#">क्लिक करा</a> |

दररोजच्या माझा अभ्यास pdf तुम्हाला खालील लिंकवर मिळतील.

|                           |                           |                           |                           |                           |                           |                           |
|---------------------------|---------------------------|---------------------------|---------------------------|---------------------------|---------------------------|---------------------------|
| <b>पहिली</b>              | <b>दुसरी</b>              | <b>तिसरी</b>              | <b>चौथी</b>               | <b>पाचवी</b>              | <b>सहावी</b>              | <b>सातवी</b>              |
| <a href="#">क्लिक करा</a> | <a href="#">क्लिक करा</a> | <a href="#">क्लिक करा</a> | <a href="#">क्लिक करा</a> | <a href="#">क्लिक करा</a> | <a href="#">क्लिक करा</a> | <a href="#">क्लिक करा</a> |